

नाशिक महानगरपालिका, नाशिक  
विद्युत विभाग  
Expression of Interest

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात विद्युत विभागामार्फत बसविणेत आलेल्या पथदीप पोलवरून टी.व्ही. केबल, नेटवर्क प्रोव्हाइडर, ऑप्टिकल फायबर केबल टाकणेस भाडे तत्वावर दर ठरवून परवानगी देणे बाबत EOI मागविणेत येत आहे. उपरोक्त दर किमान तीन वर्षांचे कालावधी करीता ठरविणे बंधनकारक आहेत. मंजूर दारात दरवर्षी १०% वाढ होईल. उपरोक्त केबल पथदीप पोलवरून टाकतांना प्रती पोल प्रती दिन प्रती केबल करिता याप्रमाणे भाडे आकारणी करणेत येईल. नाशिक मनपाचे मालकीचे साधारणतः ९०,००० (नव्वद हजार) पोल आहेत. केबल पथदीप पोलवरून टाकतांना प्रोव्हाइडरने खालील नमूद अटी-शर्ती ची पूर्तता करणे आवश्यक आहे -

- १) प्रोव्हाइडरला नाशिक मनपा क्षेत्रातील एका वेळी किमान ९०,००० (नव्वद हजार) पोल भाडेतत्वावर घेऊन त्याचे एकत्रीत भाडे अदा करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या संख्येने पोल देता येणार नाहीत.
  - २) एका पोलवरून एक प्रोव्हाइडरला एक पेक्षा अधिक प्रोव्हाइडरच्या केबल टाकावायाच्या झाल्यास प्रत्येक केबल करीता EOI द्वारे निश्चित झालेल्या सर्वात कमाल दाराच्या प्रोव्हाइडरने नाशिक मनपाचे पूर्व परवानगी घेऊन मनपा खजिन्यात अदा करणे बंधनकारक आहे.
  - ३) ज्या प्रोव्हाइडरचे दर सर्वात जास्त असतील त्यांचे दर पुढील कार्यवाहीसाठी विचारात घेणेत येतील.
  - ४) मनपाच्या पथदीप पोलवरून केबल ओढण्यापूर्वी सदरचा पोल सुस्थितीत आहे किंवा नाही, सदर पोल ओढणेत येणा-या वायर्सचा भार उचलू शकतो कि नाही; याची खात्री करूनच वायर ओढणे आवश्यक आहे. तसेच सदर केबल मुळे कोणतेही अपघात होऊन जीवित अथवा वित्त हानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रोव्हाइडरची राहिल.
  - ५) वेळोवेळी आमलात येणाऱ्या सर्व प्रकारचे मा. शासनाचे शुल्क/कर अदा करणेची जबाबदारी संबंधित मक्तेदाराची राहिल.
  - ६) प्रोव्हाइडरने सदर पोलचा वापर फक्त केबल टाकणे करिताच करावा.
  - ७) परवानगी न घेतलेल्या केबल पोल वरून काढणे ची जबाबदारी संबंधित प्रोव्हाइडरची राहिल.
  - ८) टाकलेल्या केबल मुळे पोलचे सौंदर्य जाणार नाही याची काळजी संबंधित मक्तेदाराने घ्यावी.
  - ९) मंजूर झालेले दर प्रथम वर्षाकरीता असतील व मंजूर झालेले दारात प्रत्येक वर्षाकरिता १०% वाढीने भाडे भरावे लागेल.
  - १०) किमान ३ महिन्यांचे भाडे इतकी रक्कम करारनामा करतेवेळेस डीपॉझिट म्हणून भरावी लागेल.
  - ११) सदर कामाकरिता र.रु.५०,०००/- (र.रु.पन्नास हजार फक्त) निविदा बयाना रक्कम ( EMD) "Commissioner NMC Nashik" ह्या नावाने नॅशनलाईज्ड/शेड्युल्ड बँकचे डिमांड ड्राफ्ट स्वरूपात झेरोक्स प्रत EOI सोबत जोडून मूळ प्रत EOI उघडते वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  - १२) सदर EOI कोणतेही कारण न देता रद्द करणेचे अधिकार मा. आयुक्त सो. यांचे आहेत.
- सबब सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये दर भरून बंद पाकिटात दि. 04 / 09 /2019 ते 13 / 09 /2019, १७.०० वाजे पावेतो कार्यकारी अभियंता (विद्युत), विद्युत विभाग, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे जमा करावीत. सदर EOI नाशिक मनपा चे [www.nmc.gov.in](http://www.nmc.gov.in) ह्या साईट वर विनामुल्य बघावयास मिळेल.

-सही -  
कार्यकारी अभियंता (विद्युत)  
नाशिक महानगरपालिका, नाशिक

-सही -  
अधीक्षक अभियंता (वि/यां)  
नाशिक महानगरपालिका, नाशिक

प्रोव्हाइडरची सही व शिक्का

नाशिक महानगरपालिका, नाशिक  
विद्युत विभाग

नाशिक मनपाचे पथदीप पोलवरुन टी.व्ही. केबल, नेटवर्क प्रोव्हाइडर, ऑप्टिकल फायबर केबल टाकणेस भाडे तत्वावर दर मागविणेसाठी EOI काढणेत येत आहे. प्रोव्हाइडर ने खालील नमूद तक्त्यात दर भरावेत.

अ.क्र.	तपशील		प्रोव्हाइडर ने भरावयाचा दर र.रु. (GST सह)
१.	नाशिक मनपाचे पथदीप पोलवरुन टी.व्ही. केबल, नेटवर्क प्रोव्हाइडर, ऑप्टिकल फायबर केबल टाकणेस भाडे तत्वावर दर ठरवणे बाबत.	प्रती पोल प्रती दिन प्रती केबल दर र.रु.	

सोबत जोडलेल्या EOI मधील अटी-शर्ती मान्य आहेत.

प्रोव्हाइडरची सही व शिक्का

-सही -  
कार्यकारी अभियंता (वि.)  
नाशिक महानगरपालिका, नाशिक